



Letter Sr. No. 04/2022

February 16, 2022


<b>The National Stock Exchange of India Ltd.</b> "Exchange Plaza" C-1, Block-G Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051.	<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street Mumbai - 400 001.
Symbol: LOVABLE Through: NEAPS	Scrip Code: 533343 Through: BSE Listing Centre

**Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copy of the newspaper publication of Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2021 in Business Standard (all editions), The Free Press Journal (English language national daily newspaper) and Navshakti (Mumbai Edition) on Tuesday, February 15, 2022.

Yours faithfully,  
For Lovable Lingerie Limited



Vineesh Vijayan Thazhumpal  
Company Secretary & Compliance Officer  
ACS 63683

## LOVABLE LINGERIE LTD.

Regd. Office : A-46, Road No.2, Opp. IDBI Bank, M.I.D.C., Andheri (E), Mumbai - 400 093. INDIA Tel: 022-2838 3581 Telefax : 022-2838 3582

Email : corporate@lovableindia.in • Website: www.lovableindia.in • CIN No: L17110MH1987PLC044835

**VREEDHI FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED**  
 Reg Office: H.No.6-3-655/6/1, Second Floor, Somajiguda, Hyderabad, Telangana 500082. CIN: U65929TG2019PTC130887  
**JOINT PUBLIC NOTICE**

This notice is being issued jointly by Vreedhi Financial Services Private Limited (the "Company") a Company incorporated under the Companies Act, 2013 having its Reg Office: H.No.6-3-655/6/1, Somajiguda, Hyderabad, Telangana 500082 and having Certificate of Registration bearing No. N-09.00469 from the Reserve Bank of India as non-deposit taking Non-Banking Financial Company (NBFC-ND-NSI) and Shri Vikram Kailas (the "Proposed Shareholder"), an individual investor aged about 41 years, residing at Hyderabad, pursuant to Paragraph 64 of the Master Directions - Non-Banking Financial Company-Non-Systematically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 bearing reference no. Master Direction DNBR.PD.007/03.10.119/2016-17 issued by the Reserve Bank of India ("RBI") and amended and updated as of February 17, 2020 ("RBI Directions").

Notice is hereby given that the Company, intends & proposes to issue 7,00,00,000 equity shares at Re 1/- per share being the face value, on private placement basis, to Proposed Shareholder amounting to an acquisition of 47.48% post issue paid-up equity share capital of the Company, the Reserve Bank of India has approved the same on February 04, 2022. The said issuance will help in growth and expansion of company's business activities. The notice is intended to provide to the public, a notice of the proposed change in shareholding, as a result of the proposed transaction.

The Company is registered as Non-Deposit taking company and do not propose to accept public deposits either before or after the said issuance. No public deposits are pending as on the date of this notice. Any clarifications/concerns in this regard may be addressed to **M/s. Vreedhi Financial Services Private Limited** or **info@vreedhi.com** or the Department of Non-Banking Supervision, Reserve Bank of India, Regional Office, Safabad, Hyderabad - 500004, Telangana Email: **doshderabad@rbi.org.in** within 30 days from the date of this notice.

A copy of this notice is also available on the Company's website at **www.vreedhi.com**

For Vreedhi Financial Services Private Limited  
 Sd/-  
 Shamik Trehan  
 For Proposed Shareholder  
 Sd/-  
 Vikram Kailas

Place: Hyderabad  
 Date: February 14, 2022

**ASHIKA CREDIT CAPITAL LIMITED**  
 CIN: L67120WB1994PLC062159  
 Trinity, 226/1, A.J.C Bose Road, 7th Floor, Kolkata-700020  
 Tel: (033) 40102500; Fax: (033) 40102543  
 Email: secretarial@ashikagroup.com; Website: www.ashikagroup.com

**Extract of Statement of unaudited Financial Results (Standalone) for the Quarter and nine months ended 31st December 2021** (Rs. in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended 31.03.2021 (Audited)
		31.12.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	
1	Total income from operations	194.07	170.37	159.50	546.04	487.34	652.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	344.47	318.47	52.53	625.34	401.92	247.34
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	344.47	318.47	52.53	625.34	401.92	247.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	237.91	229.84	38.84	452.49	280.74	163.49
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	237.89	229.48	37.51	452.43	276.73	164.78
6	Equity Share Capital	1188.17	1188.17	1188.17	1188.17	1188.17	1188.17
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) ('not annualized)						
	Basic :	*2.00	*1.93	*0.33	*3.81	*2.36	1.38
	Diluted :	*2.00	*1.93	*0.33	*3.81	*2.36	1.38

**Notes :**

- The above is an extract of the detailed format of standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of Quarterly and half-yearly unaudited financial results are available on the Stock Exchange of BSE at **www.bseindia.com**, MSEI at **www.msei.in**, CSE at **www.cse-india.com** and on company's website at **www.ashikagroup.com**
- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th February 2022. The Statutory Auditors have carried out the Review for the quarter and nine months ended 31st December 2021 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

For and on behalf of the Board of Directors  
 Sd /-  
 (Pawan Jain)  
 Chairman

Place : Kolkata  
 Date: 14.02.2022

**G.S. AUTO INTERNATIONAL LTD.**  
 Regd. Office : G.S. Estate, G.T.Road, Ludhiana-141010 Ph: 0161-2511001-05 (5 Lines), Fax: 0161-2510885  
 CIN No.: L34300PB1973PLC003301 www.gsgruopindia.com, E-mail: info@gsgruopindia.com

**Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended 31st December, 2021** (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		
		31-12-21	31-12-21	31-12-20
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)
1	Total Income from Operations	2672.65	6769.65	2579.34
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	7.81	(99.71)	35.12
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.81	(99.71)	35.12
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(86.10)	(255.37)	20.77
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(86.10)	(255.37)	20.77
6	Equity Share Capital (Face Value Rs. 5/- Each, fully paid up)	725.73	725.73	725.73
7	Earning Per Share (Face Value Rs. 5/- each) (Not Annualised)			
	(i) Basic & Diluted EPS before Extraordinary items.(Rs.)	(0.96)	(1.76)	0.14
	(ii) Basic & Diluted EPS after Extraordinary items.(Rs.)	(0.96)	(1.76)	0.14

**Notes:**

- The above unaudited financial results for the quarter/nine months ended Dec. 31, 2021, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on February 14, 2022. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the results.
- On account of COVID-19 pandemic, there was impact on the economy and operations of the company in the quarter/nine months ended 31.12.2021.
- Current tax includes Income Tax deposited in earlier years settled under "Vivad se Vishvas Scheme" and therefore Current period figures are not comparable with previous year/ period.
- The Company is operating in One Segment viz "Auto Components".
- Previous period's/years figures have been regrouped & reclassified, wherever required.

For G.S. Auto International Limited  
 Sd/-  
 (Harkirat Singh Ryaal)  
 (Director)  
 DIN No.: 0725740

Place : Ludhiana  
 Dated : 14.02.2022

**CK BIRLA GROUP | ORIENT PAPER**

**ORIENT PAPER & INDUSTRIES LTD.**  
 [Regd. Office : Unit VIII, Plot 7, Bhoinagar, Bhubaneswar - 751012 (Odisha)]  
 Tel:(0674)2396930, Fax(0674) 2396364, E-mail:paper@opibbsr.com  
 CIN: L21011OR1936PLC000117

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter / Nine Months Ended 31st December, 2021 (₹ In lacs)**

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended 31-03-2021 (Audited)
		31-12-2021 (Unaudited)	30-09-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	
1	Total income from operations	16,419.31	13,951.84	11,836.04	39,451.48	28,879.23	44,335.75
2	Profit / (loss) Before Tax	(700.29)	(1,871.27)	(1,594.12)	(4,291.08)	(6,212.67)	(6,276.29)
3	Net Profit / (Loss) for the period	(350.79)	(1,169.49)	(1,059.62)	(2,667.64)	(4,271.38)	(4,654.58)
4	Other comprehensive income not to be reclassified to Profit & Loss in subsequent periods (net of tax)	(5,258.98)	8,415.55	7,147.78	17,419.69	17,160.08	26,245.96
5	Total comprehensive income / loss (3+4)	(5,609.77)	7,246.06	6,088.16	14,752.05	12,888.70	21,591.38
6	Paid-up equity share capital (Face value per share : Re.1/-)	2,121.96	2,121.96	2,121.96	2,121.96	2,121.96	2,121.96
7	Other Equity						1,44,678.04
8	Earning per Equity Share of face value of Re.1/- each (Not Annualised) Basic & Diluted	(0.17)	(0.55)	(0.50)	(1.26)	(2.01)	(2.19)

**Notes :**

- The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 14, 2022. The financial results for the quarter / nine months ended 31st December, 2021 have been subjected to limited review by the Company's Statutory Auditors.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter / nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) / [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website ([www.orientpaperindia.com](http://www.orientpaperindia.com)).

By Order of the Board  
 for ORIENT PAPER & INDUSTRIES LTD.  
 (M. L. PACHISIA)  
 Managing Director  
 (DIN: 00065431)

Place : Kolkata  
 Date : February 14, 2022

**BALRAMPUR CHINI MILLS LIMITED**  
 CIN: L15421WB1975PLC030118  
 Registered Office: "FMC Fortuna", 2nd Floor, 234/3A, A.J.C. Bose Road, Kolkata - 700 020  
 Phone: 033-22874749, Fax: 033-22873083  
 Email: secretarial@bcml.in Website: www.chini.com

**NOTICE TO THE MEMBERS FOR EMAIL ID REGISTRATION**

NOTICE is hereby given that pursuant to provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard issued by The Institute of Company Secretaries of India on General Meeting (SS-2), General Circulars No.14/2020 dated 8th April, 2020, No.17/2020 dated 13th April, 2020, No. 22/2020 dated 15th June, 2020, No. 33/2020 dated 28th September, 2020, No. 39/2020 dated 31st December, 2020, No.10/2021 dated 23rd June, 2021 and No. 20/2021 dated 8th December, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and other applicable rules/ regulations/ guidelines/ circulars/ notifications, if any, Balrampur Chini Mills Limited ("Company") will be seeking consent of the members of the Company, through Postal Ballot, only by way of remote electronic voting ("e-voting"). The Postal Ballot Notice will be sent only by email to those members, whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participants in accordance with the MCA Circulars. Postal Ballot Notice will also be made available on the website of the Company **www.chini.com**, the website of KFin Technologies Private Limited (KFin/RTA) **https://www.kfintech.com/**, the website of BSE Limited **www.bseindia.com** and the website of National Stock Exchange of India Limited **www.nseindia.com**

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to KFin at: **einward.ris@kfintech.com** or to the Company at: **investorgrievances@bcml.in** along with the copy of the signed request letter by mentioning the name, folio no and address of the Member, Form ISR 1 (available in the Website of the Company), self-attested copy of the PAN Card and self-attested copy of any document (such as Driving License, Election Identity Card, Passport, etc.) as proof of address of the Member.

Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

Process to be followed for Temporary Registration of e-mail address for receiving the Notice of Postal Ballot, login ID and password for remote e-voting in Postal Ballot:

Registration of e-mail address with KFin Visit the link: **https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx**  
 Select the name of the Company viz. Balrampur Chini Mills Limited and follow the steps for registration of e-mail address.

Members are requested to complete the registration process before 5:00 P.M. (IST) on Friday, 18th February, 2022.

By order of the Board  
 For Balrampur Chini Mills Limited  
 Sd/-  
 Manoj Agarwal  
 Company Secretary  
 & Compliance Officer  
 Membership No.: A18009

Place: Kolkata  
 Date: 14th February, 2022

**DISH TV INDIA LIMITED**  
 Corporate office: FC-19, Sector-16A, Noida-201 301 (U.P.)  
 Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra  
 CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0120-5047005/5047000, Fax: 0120-4357078  
 E-mail: investor@dishd2h.com, Website: www.dishd2h.com

**Extract of statement of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2021** (Rs. In Lacs)

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter ended			Nine months period ended			Quarter ended			Nine months period ended		
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
1. Total income from operations	33,783	36,762	41,211	105,866	124,391	160,396	71,067	71,815	81,567	215,979	249,761	324,936
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,336	5,237	8,878	18,069	23,618	27,345	10,902	5,533	9,486	23,088	28,163	8,231
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,336	5,237	8,878	18,069	23,618	(38,027)	10,902	5,533	9,486	23,088	28,163	(69,750)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,003	3,910	8,474	13,528	19,873	(67,775)	8,021	3,542	8,641	16,477	22,541	(118,986)
5. Total comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4,003	3,910	8,474	13,528	19,873	(67,702)	8,092	3,198	9,391	16,672	23,010	(117,032)
6. Equity Share Capital	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
7. Other Equity	-	-	-	-	-	308,208	-	-	-	-	-	250,283
8. Basic and diluted earnings per share (for continuing and discontinued operations) of Re. 1 each (not annualised) (In Rs.)	0.21	0.20	0.44	0.70	1.03	(3.52)	0.42	0.16	0.47	0.86	1.20	(6.12)

The above information is an extract of the detailed format of financial results filed by the company with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock Exchange websites, ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and also on Company's website at [www.dishd2h.com](http://www.dishd2h.com).

For and on behalf of the Board of Directors  
**DISH TV INDIA LIMITED**

Jawahar Lal Goel  
 Chairman and Managing Director  
 DIN: 00076462

Place: Noida  
 Date: 14 February 2022

**LOVABLE LINGERIE LIMITED**  
 CIN: L17110MH1987PLC044835  
 Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093.  
 Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

**Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter ended 31st December, 2021** (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Three Months Ended		Nine Months Ended		Year Ended 31.03.2021 (audited)
		31.12.2021 (unaudited)	30.12.2020 (unaudited)	31.12.2021 (unaudited)	30.12.2020 (unaudited)	
1	Total income from operations (net)	3,013.23	2,889.04	7,675.45	5588.14	8,524.60
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	366.38	347.35	675.76	(163.68)	94.85
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	366.38	347.35	675.76	(163.68)	94.85
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	266.30	282.12	480.37	(96.93)	114.52
5	Total Comprehensive Income for the period	266.30	282.12	480.37	(96.93)	114.52
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)					15,299
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	1.80	1.91	3.25	(0.65)	0.45

**Notes:**

a) Note: a) The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results as on 31st December, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at **www.bseindia.com** and **www.nseindia.com** and Company's website [www.lovableindia.in](http://www.lovableindia.in)

By order of the Board  
 For Lovable Lingerie Limited  
 Sd/-  
 L. Vinay Reddy  
 Chairman & Managing Director  
 (DIN: 00202619)

Place : Mumbai  
 Date : February 14, 2022

**Whispering Heights Real Estate Private Limited**  
 Regd. office: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G', Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051. Phone : 022-26564000,  
 Website :- [www.whisperingheights.co.in](http://www.whisperingheights.co.in) . CIN : U70109MH2016PTC286771

**UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2021**  
 (Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations))

(Currency: Indian rupees in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31 <sup>st</sup> December, 2021	Period ended 31 <sup>st</sup> December, 2021	Quarter ended 31 <sup>st</sup> December, 2020	For the year ended 31 <sup>st</sup> March, 2021
		Unaudited	Unaudited		Audited
1	Total Income from operations	-	2.62	-	0.96
2	Loss for the period/ year before tax	(24.50)	(114.31)	(24.30)	(714.52)
3	Loss for the period/ year after tax	(23.41)	(108.54)	(23.23)	(590.72)
4	Total comprehensive loss for the period/year	(23.41)	(108.54)	(23.23)	(597.81)
5	Paid up Equity Share Capital (Equity shares of Rs. 10/- each)	1,350.00	1,350.00	1,350.00	1,350.00
6	Reserves (excluding revaluation reserve)				46,871.78
7	Securities premium account		-	-	-
8	Net Worth	48,582.43	48,582.43	48,140.20	48,221.78
9	Paid up debt capital/ Outstanding debt	1,04,707.95	1,04,707.95	57,649.45	79,936.31
10	Outstanding redeemable preference shares	-	-	-	-
11	Debt Equity Ratio	2.16	2.16	1.20	1.66
12	Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	(0.17)	(0.80)	(0.17)	(4.38)
	2. Diluted:	(0.17)	(0.80)	(0.17)	(4.38)
13	Capital redemption reserve	-	-	-	-
14	Debtenture redemption reserve	-	-	-	-
15	Debt Service Coverage Ratio (DSCR)	(0.01)	(0.02)	(0.02)	(0.03)
16	Interest Service Coverage Ratio (ISCR)	(0.01)	(0.02)	(0.02)	(0.03)
17	Asset Coverage Ratio	1.18	1.18	1.63	1.68

**Notes :**

- The unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 were approved by the Board of Directors of the Company, at its meeting held on 14th February, 2022. The Statutory Auditors have expressed an unmodified review opinion.
- The financial results have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations, 2015 as amended and in accordance with the recognition and measurement principles, laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34") prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and other accounting principles generally accepted in India to the extent applicable.
- There is no operating revenue earned during the period. Accordingly, ratios disclosed in serial number 15 and 16 of the unaudited financial results for all the periods are negative.
- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended on 31st December, 2021 filed with Bombay Stock Exchange pursuant to Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on Bombay Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website at [www.whisperingheights.co.in](http://www.whisperingheights.co.in).

For and on behalf of the Board of Directors of  
**Whispering Heights Real Estate Private Limited**  
 CIN: U70109MH2016PTC286771

Preeti Chheda  
 Director  
 DIN: 08066703

Place: Mumbai  
 Date : 14<sup>th</sup> February, 2022

**Bank of Baroda**  
Mandvi Branch  
212/216, Rang Mahal Building, Samuel Street, Mandvi,  
Masjid Bunder, Mumbai - 400003, Tel. 022-23423020  
Email : mandvi@bankofbaroda.co.in

**PUBLIC NOTICE**  
Re: Advance account Man Mandir Benquite Hall P.Ltd. with our Mandvi Branch-Publication of Photograph of Willful Defaulter. Notice is hereby given to the public at large that **BANK OF BARODA** has declared the following person as willful defaulter, in terms of Bank's/RBI's extant guidelines, complying with the due process prescribed.

**Mr. Manoj Kumar Bachanu Dixit**  
Director

**Mr. Mohal Lal B Parihar**  
Director

**Mr. Narendra Kumar Agarwal**  
Guarantor

Bank had sent suitable communication to the Borrower informing the decision of the Bank to declare him as a willful defaulter. As permitted by the Reserve Bank of India, Bank publishes the photograph of the willful defaulter, for the information of public at large.

Sd/- Chief Manager  
Bank of Baroda, Mandvi Branch

**PUBLIC NOTICE**  
IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, COURT-1, MUMBAI, SPECIAL BENCH  
IN THE MATTER OF : COMPANY PETITION NO. 100 OF 2019  
SUBODH MODY ...PETITIONER

THE SOUTH INDIAN CONCERNS LIMITED AND ORS ...RESPONDENTS

TAKE NOTICE that the aforesaid Company Petition has been filed under Sections 241-242, 244, 245 of the Companies Act, 2013 by Petitioner Subodh Mody before the Hon'ble NCLT, Mumbai Bench on 23.01.2019 for reliefs against Respondents named here under.

In the last hearing held on 04.01.2022, the Petitioner was directed to serve a notice of hearing through paper publication and to report compliance.

The matter is now scheduled for hearing before the Hon'ble NCLT, Mumbai on 21.02.2022 at Court-1, Mumbai Special Bench, at NCLT, Mumbai, 5th & 6th flrs, MTNL Bldg., Cuff Parade, Near G. D. Somani School, Mumbai.

TAKE NOTICE to attend the hearing on the scheduled date, failing which, the matter may be heard ex-parte against you.

To,  
Respondents:  
1. The South Indian Concerns Ltd., 1st Flr., Agra Bldg., 121, Mahatma Gandhi Rd., Fort, Mumbai 400 001.  
2. Subramaniam Iyer Ambai, A/202, Sun Palm View, Sector 15, Sanpada, Navi Mumbai 400 706.  
3. Vaidyanathan Ramathanan, Flat 11, Sangeeta Apt.-I, Plot No.588, Stion-Trombay Rd., Diamond Garden, Chembur, Mumbai 400 071.  
4. Ramanathan Tirupathi, Bhoomi Ratna CHS, Plot No. 74, Sector-21, Kharghar, Navi Mumbai 410 210.  
5. Bharat Sundaresan, B-12, Satyashel, Plot Nos.8 & 12, Rd., No. 4, Pestom Sagar, Chembur, Mumbai, 400089.  
6. Usha Sundaresan, B-12, Satyashel, Plot Nos.8 & 12, Rd., No. 4, Pestom Sagar, Chembur, Mumbai, 400089.  
7. Siddharth Sundaresan, B-12, Satyashel, Plot Nos.8 & 12, Rd., No. 4, Pestom Sagar, Chembur, Mumbai 400089.  
8. Uma Karthikeyan, 2E/G2, K.G.Green Meadows, Andar Nagar 1 Main Rd., Alwarpet, Chennai 600 018 & presently at University of Melbourne, Dept., Accounting Melbourne Area, Australia.  
9. Sukumar Subramanian, 1, Parthasarathy Street, M.C.Rd., Old Washermanpet, Chennai & 301 A, Kesav Dugar Apt., 1, East Avenue, Kesavapuram Puram R.A. Puram, Chennai 600 018.  
10. S. Krishna Kumar, 7/A, Madura Kavi Street, East Tambaram, Chennai 600 059.  
11. Canara Bank, ARM Branch, 5th Rd., Venkatraman Centre, 550, Anna Salai, Teynampet, Chennai 600 018.  
12. Sanraa Media Ltd., 33/6, B.R. Complex, 2nd Floor, C.P. Ramaswamy Rd., Alwarpet, Chennai 600 018.  
13. TJSB Sahakari Bank Ltd., formerly Thane Janata Sahakari Bank Ltd., TJSB House, Plot No.5B, Rd., No.2, Wagle Estate, Thane (West), 400 604 & branch at Anant Darshan, Junction of Tlak Rd. & Hingwala Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 077.  
14. Annaswamy Venkataramani, No. 10, Thiruvengadam Street, Mandaveli, Chennai - 600 028. & at New No.398, Old No.221, T.T.K. Rd., Alwarpet, Chennai - 600 018. & business at Whispering Heights, 132, St. Mary's Rd., Alwarpet, Chennai-600 018.

Date: 14.02.2022  
Place: Mumbai

Subodh Mody  
Petitioner

**APPENDIX IV**  
[See rule 8 (1)]  
**POSSESSION NOTICE**  
(for immovable property)

Whereas,  
The undersigned being the Authorized Officer of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 14.09.2021 calling upon the Borrower(s) **AJAY V OJHA, AJAY V OJHA ; ROOM NO. 900, SS 3, SECTOR-2, KOPARKHAINE, NAVI MUMBAI, THANE, THANE, MAHARASHTRA - 400708, RESHMA AJAY OJHA ; ROOM NO. 900, SS 3, SECTOR-2, KOPARKHAINE, NAVI MUMBAI, THANE, THANE, MAHARASHTRA - 400708**, to repay the amount mentioned in the Notice being **Rs. 15,16,667.45 (Rupees Fifteen Lakh(s) Sixteen Thousand Six Hundred Sixty Seven And Paise Forty Five Only)** against Loan Account No. **HHLGRN00324746** as on **26.06.2021** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **10.02.2022**.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** for an amount of **Rs.15,16,667.45 (Rupees Fifteen Lakh(s) Sixteen Thousand Six Hundred Sixty Seven And Paise Forty Five Only)** as on **26.06.2021** and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
FLAT NO. 003, GROUND FLOOR, B WING, SHUBH JYOT, JOVELI, BADLAPUR EAST, THANE, MAHARASHTRA - 421503.

Sd/-  
Date : 10.02.2022  
Place: THANE  
Authorised Officer  
INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

**APPENDIX IV**  
[See rule 8 (1)]  
**POSSESSION NOTICE**  
(for immovable property)

Whereas,  
The undersigned being the Authorized Officer of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 13.09.2021 calling upon the Borrower(s) **PRASHANT ANIL PALAV, PRASHANT ANIL PALAV ; BLDG. NO. 03, SEC. 11, MBP PARK A BLOCK, TTC IND. AREA MAHAPE, NAVI MUMBAI, MAHARASHTRA - 410209, ASHWINI PRAKASH WARRANG ; A 001, SANKAR DHAM MANJARLI, BADLAPUR, NR. DIPALI PARK, THANE, MAHARASHTRA - 421102, ANIL BALKRISHNA PALAV ; A 001, SANKAR DHAM MANJARLI, BADLAPUR NR. DIPALI PARK, THANE, MAHARASHTRA - 421102, MANOHAAR YUVRAJ PATIL ; FLAT NO.303, 3RD FLOOR, ROSE BUILDING, FLOWER VALLEY COMPLEX, GATE NO.76, HISSA NO. 2/2, OPP. DEEPAI PARK, VALIVALI, BADLAPUR, THANE, MAHARASHTRA - 421503**, to repay the amount mentioned in the Notice being **Rs.10,55,208.81 (Rupees Ten Lakh(s) Fifty Five Thousand Two Hundred Eight And Paise Eighty One Only)** against Loan Account No. **HHLTHN00403082** as on **26.06.2021** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **10.02.2022**.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** for an amount of **Rs.10,55,208.81 (Rupees Ten Lakh(s) Fifty Five Thousand Two Hundred Eight And Paise Eighty One Only)** as on **26.06.2021** and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
FLAT NO. 303, 3RD FLOOR, ROSE BUILDING NO. 7 CHSL, FLOWER VALLEY COMPLEX, VALIVE VALIVALI, BADLAPUR W, THANE, MAHARASHTRA - 421503.

Sd/-  
Date : 10.02.2022  
Place: THANE  
Authorised Officer  
INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

**WINMORE LEASING & HOLDINGS LTD.**  
Regd. Office : Ashiana 69-C\* Bhulabhai Desai Road \* Mumbai - 400 026 Tel. No. : (022) 23686618 E-mail Id : ho@hawcoindia.com  
CIN No. : L6720MH1984PLC272432; Website: www.winmoreleasingandholdings.com

**Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31.12.2021**  
(Rs in lakhs)

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	3 months ended 31.12.2021	3 months ended 31.12.2020	Year to date for period ended 31.12.2021	3 months ended 31.12.2021	3 months ended 31.12.2020	Year to date for period ended 31.12.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations	3.52	3.50	10.47	580.87	910.80	1,451.40
Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1.29	0.34	1.93	(387.15)	(78.14)	(837.15)
Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	1.29	0.34	158.72	(387.15)	(78.14)	(680.36)
Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	1.45	0.35	109.22	(411.95)	(81.21)	(800.70)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After tax) and other Comprehensive Income (After tax)]	(6.39)	28.07	161.40	(419.79)	(53.50)	(747.82)
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.89
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (For continuing and discontinued operations)	0.15	0.04	10.93	(41.24)	(8.13)	(80.16)

Note :  
1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Nine Months ended Financial Results is available on the websites <http://www.msei.in/index.aspx> and on the Company's website [www.winmoreleasingandholdings.com](http://www.winmoreleasingandholdings.com)

**LOVABLE LINGERIE LIMITED**  
CIN: L17110MH1987PLC044835  
Registered Office: A-46, Road No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093.  
Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

**Extract of STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS for the Quarter ended 31st December, 2021**  
(Rs in lakhs)

Sr. No.	Particulars	Three Months Ended		Nine Months Ended		Year Ended 31.03.2021 (Audited)
		31.12.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	30.12.2020 (Unaudited)	
1	Total Income from operations (net)	3,013.23	2,889.04	7,675.45	5588.14	8,524.60
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	366.38	347.35	675.76	(163.68)	94.85
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	366.38	347.35	675.76	(163.68)	94.85
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	266.30	282.12	480.37	(96.93)	114.52
5	Total Comprehensive Income for the period	266.30	282.12	480.37	(96.93)	114.52
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00	1,480.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	15,299
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	1.80	1.91	3.25	(0.65)	0.45

Note:  
a) Note: a) The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results as on 31st December, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and Company's website [www.lovableindia.in](http://www.lovableindia.in)

By order of the Board  
For **Lovable Lingerie Limited**  
Sd/-  
M Vinay Reddy  
Chairman & Managing Director  
(DIN: 00202619)

Place : Mumbai  
Date : February 14, 2022

**SARTHAK INDUSTRIES LIMITED**  
CIN: L9999MH1982PLC136834  
Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3<sup>rd</sup> Floor, 87C Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Contact No.: 022-23486740, Fax: 022-232742718, Email: [sarthakindustries@yahoo.in](mailto:sarthakindustries@yahoo.in), website: [www.sarthakindustries.com](http://www.sarthakindustries.com)

**Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2021**  
(Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Month Ended		Year ended 31.03.2021 (Audited)
		31.12.2021 (Un-Audited)	30.09.2021 (Un-Audited)	31.12.2020 (Un-Audited)	30.12.2020 (Un-Audited)	
1.	Total Income from Operations	4516.48	4382.41	4055.56	13083.23	9903.71
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	40.56	58.14	78.44	202.36	254.98
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	40.56	58.14	78.44	202.36	254.98
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	34.10	41.20	57.15	148.14	184.01
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	85.63	10.30	47.99	221.27	282.48
6.	Equity share capital	696.89	696.89	696.89	696.89	696.89
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	3063.70
8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)* Basic: Diluted:	0.49 0.49	0.59 0.59	0.82 0.82	2.13 2.13	2.64 2.64

Note: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on February 14, 2022.  
2. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2021.  
3. In view of the Covid-19 pandemic, there have been several restrictions imposed by governments across the globe on the travel, good movement and transportation considering public health and safety measures. The Company is primarily engaged in business of manufacturing of LPG Cylinders and trading of Agri and Non Agri Commodities. This COVID-19 pandemic has impacted the operations of the Company during the quarter and nine months ended December 31, 2021, based on the facts and circumstances existing as of the date, the Company does not anticipate any material uncertainties which affects its liquidity and also ability to continue as a going concern. However, the impact assessment of Covid-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration. The management will continue to closely monitor the evolving situation and assess its impact on the business of the Company.  
4. Previous period/year figures have been regrouped/reclassified wherever necessary.  
5. The above financial results are available on Company's website [www.sarthakindustries.com](http://www.sarthakindustries.com) and also on the website of BSE.

For & on Behalf of Board of Directors  
Sd/-  
Y. M. Sharma  
Whole-time Director  
DIN: 03644480

Date: 14.02.2022  
Place: Indore

**SYMBOLIC POSSESSION NOTICE**

**ICICI Bank** Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No-B3, WIFIT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400064

Whereas  
The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Badal Saboo & Jyoti Saboo- LBPUN00002361119	Flat No.H-09, (H-13 As Per Broacher) 1st Floor "Orchid Whitefield" Constructed on Land Bearing, Subplot No.01, Final Plot No.81, 82/2, 85, 86, 87 & 10 of T.P.S No.84/A, Revenue Survey No. 852, 854/P/1, 855/2, 855/3, 856 & 14/1 & Prahald Nagar Makarbamouje Makarba Taluka Dist Ahmedbad, Ahmedabad- 380015./ February 09, 2022	July 15, 2021 Rs. 32,98,664.00/-	Pune
2.	Janak Doshi & Shivani Doshi- LBTNE00002924578	Flat No 802, A-wing 8th Floor Mohini Tower, Mouje Village Bodakdev Nr Shradha Petrol Pump, Judges Bungalow Road, Ahmedabad-380054/ February 09, 2022	September 30, 2021 Rs. 23,86,945.00/-	Thane
3.	Sangeeta Bharat Shah & Bharat Hansraj Shah- LBTNE00003439247	Flat No. B/301, 3rd Floor, B- Wing, Building No.5, Sarvodaya Garden Chsl, Pandurang Wadi, Near Jain Mandir, Dombivli East, Maharashtra, Thane-421201/ February 09, 2022	June 03, 2021 Rs. 37,01,806.00/-	Thane
4.	Tamilselvi Murgesh Counder & Arun Murgesh Counder- LBTNE00005080198	C 4, Ground Floor Chandresh Tapovan Chsl At Lodha Heaven Kalyan Shil Road Nilje, Dombivli East, Thane, Maharashtra, Thane-421204/ February 09, 2022	June 25, 2021 Rs. 16,57,056.00/-	Thane
5.	V Prakash & Anandavalli Prakash- LBTNE00002028028, LBTNE00002028032 & LBTNE00002028029	Flat No 303, "3rd Floor" A Wing "Suvidhi Darshan Co-operative Housing Society" bearing Survey No.13, Hissa No. 1, Situated At Village Gaibhandar Patharhi Namdeo-waditaluka Kalyan Dist Thane Dombivli East Maharashtra Thane-421201./ February 09, 2022	June 19, 2021 Rs. 12,25,355.00/-	Thane

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : February 15, 2022  
Place: Maharashtra  
Authorized Officer  
ICICI Bank Limited

**PARNAX LAB LIMITED**  
Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunarbhathi, Mumbai - 400 022.  
Tel: 022-68252525, Fax: 24057708, Email: [compliance@naxparlab.com](mailto:compliance@naxparlab.com), Website: [www.naxparlab.com](http://www.naxparlab.com)  
CIN: L36912MH1982PLC027925

**Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2021**  
(Rs. in Lacs)

Particulars	Standalone			Consolidated		
	Current Quarter Ended 31.12.2021	Corresponding Quarter Ended 31.12.2020	Current Nine Months Ended 31.12.2021	Current Quarter Ended 31.12.2021	Corresponding Quarter Ended 31.12.2020	Current Nine Months Ended 31.12.2021
Total Income from Operations (net)	48.44	70.90	461.91	5,069.83	2,485.54	11,524.28
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	(32.35)	(31.27)	10.94	456.35	11.59	841.36
Net Profit/(Loss) For the Period After Tax (After Extraordinary items and Minority interest)	(32.35)	(31.27)	10.94	455.16	11.50	839.49
Equity Share Capital	850.49	850.49	850.49	850.49	850.49	850.49
Reserves (Excluding revaluation Reserve as per latest Balance sheet as on 31st March, 2021)	(379.09)	(268.15)	(379.09)	2,403.88	2,429.02	2,403.88
Earning Per Share (Before Extraordinary items) (of Rs.10/- each) (Basic and Diluted)	(0.38)	(0.37)	0.13	5.37	0.14	9.89
Earning Per Share (After Extraordinary items) (of Rs.10/- each) (Basic and Diluted)	(0.38)	(0.37)	0.13	5.37	0.14	9.89

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended on December 31, 2021, filed with stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended on December 31, 2021, are available on the stock exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.naxparlab.com](http://www.naxparlab.com)).

For Parnax Lab Limited  
Sd/-  
Prakash M Shah  
Director & CEO  
DIN: 00440980

Place: Mumbai  
Date : 14-02-2022

**EXPO GAS CONTAINERS LTD.**  
Regd. Office : 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003. Tel No. 022-61319600, Website: [www.expgas.com](http://www.expgas.com)

**STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021**  
(Rs in lacs)

Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year ended 31.03.2021 (Audited)	
	31.12.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)		
Total Income from Operations	2,160.40	2,145.38	1,486.88	5,770.99	3,391.37	
Net Profit / (Loss) from Ordinary Activities before tax	42.63	36.04	34.86	104.64	79.09	
Net Profit / (Loss) from Ordinary Activities after tax	42.63	36.04	34.86	104.64	79.09	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	42.63	36.04	34.86	104.64	79.09	
Equity Share Capital	761.46	761.46	761.46	761.46	761.46	
Reserves (excluding Revaluation Reserve) as per latest Balance sheet of previous accounting year. Earning Per Share. a) Before Extraordinary Items - Basic - Diluted b) After Extraordinary Items - Basic - Diluted	1,416.79 0.22 0.22 0.22	1,416.79 0.19 0.19 0.19	1,658.37 0.18 0.18 0.18	1,416.79 0.55 0.55 0.55	1,658.37 0.42 0.42 0.42	1,416.79 (1.27) (1.27) (1.27)

Note:  
1) The above is an extract of the detailed format of unaudited Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites and on the Company's website [www.expgas.com](http://www.expgas.com).

By order of the Board of Directors  
For **Expo Gas Containers Limited**  
Sd/-  
Hasanain S. Mewawala  
Managing Director  
(DIN - 00125472)

Place: Mumbai  
Date : February 14, 2022

**RUCHI SOYA INDUSTRIES LIMITED**  
CIN: L15140MH1986PLC038536  
Regd. Office: "Ruchi House", Royal palms, Survey No. 169, Aarey Milk Colony, Near Mayur Nagar, Goregaon (E), Mumbai-65

**Unaudited Statement of Standalone Financial Results for the six months ended 30<sup>th</sup> September, 2021**  
(Rs. in Lacs)

S. No.	Particulars	STANDALONE			
		Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 30.06.2021 (Audited)	Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)	Year Ended 31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations	599503.23	526615.82	397172.14	1,126,119.05
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	22,046.90	23,861.60	12,673.71	45,908.50

